

उल्हासनगर महानगरपालिका

आ.जा.क्र. उमपा/करवि/यु. 5/400/2022

दिनांक : 07/12/2022

सादर

उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या इमारती व जमिनीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार मालमत्ता कर आकारणी करण्यात येते मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्तीचे नावाची नोंद आवश्यक आहे. त्याअनुषंगाने कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. 38BO007291200 अन्वये नोंद असलेल्या मिळकतीकरीता कर देण्यास प्रथमः पात्र व्यक्ती म्हणुन श्री/श्रीम. स्नेहलता सुनिल जैन अशी नोंद आहे. मिळकतीचे एकुण क्षेत्रफळ 480 चौ.फुट. असुन सोबत करपात्र बाबींचा तपशिल (खाते उतारा) जोडला आहे.

श्री/श्रीम. दिपक नंदलाल वरंदानी रा- प्रिती अपार्टमेंट, 4 था मजला, फ्लॅट नं. 408, ओ.टी. सेक्शन, उल्हासनगर-3 यांनी दिनांक- 07/12/2022 रोजी (ना.सु.केंद्र. टोकन नं. 41202200021669) सादर केलेल्या अर्जान्वये संदर्भित मिळकतीसाठी दिपक नंदलाल वरंदानी अशी नोंद करणेसाठी कळविले आहे. सोबत खालीलप्रमाणे कागदपत्राच्या प्रति जोडल्या आहेत.

- 1) वर्ष 2021-2022 अखेर मालमत्ता कराची थकीत देणी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र.
- 2) श्री/श्रीम. स्नेहलता सुनिल जैन (लिहून देणार) श्री/श्रीम. दिपक नंदलाल वरंदानी (लिहून घेणार) यांचे दरम्यान अनौदणीकृत खरेदी खताची छायांकित (अ.क्र. 15/650 दिनांक: 03/12/2022)
- 3) नोटरी हमीपत्राची/ताबापावती प्रत (अ.क्र. 15/653 दिनांक: 03/12/2022)
- 4) दिनांक 04/12/2022 रोजीचे टाऊन दर्शन वर्तमानपत्रात प्रसिध्द केलेली नोटीस.

उपरोक्त कागदपत्रान्वये नाव हस्तांतरणाची नोंद करणेस कर निरीक्षक यांचे अहवालाकरीता सादर.

(अविनाश महाले)

लिपीक

विषयांकित प्रकरणी अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे मनपा कर आकारणी पुस्तकात करपात्र मालमत्ता क्र. 38BO007291200 करीता मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणुन श्री/श्रीम. दिपक नंदलाल वरंदानी अशी नोंद वर्ष 2022-2023 पासुन करणेकरीता प्रस्तावित करण्यात येत आहे.

(नारायण कुडिया)

कर निरीक्षक

(उध्दय लुल्ला)

उप कर निर्धारक व संकलक

(जेयानंद करमधदानी)

कर निर्धारक व संकलक

Change of Name R. V. Charges	
Paid Rs.	500/-
Receipt No.	1032691033
Date	14/12/22
Sign.	[Signature]